

6. s. 9. मदन° wohl *Wachstafel* ΒΡΟΪΑΡΑΒ. in Verz. d. Oxf. H. 181, a, 3. fgg. — b) *Binde, Band, Zeugstreifen* (Gurt VJUTP. 208): पट्टिकाभिः पताकाभिर्विचित्राभिरलंकृतम् (विमानम्) Bṛġ. P. 3, 23, 14. 8, 9, 18. 9, 11, 28. 33. उज्जीष° RġġA-TAR. 4, 575. उज्जीषः पट्टको बन्धनार्थः Schol. zu KĪTJ. ÇA. 660, 1. v. u. APAG. AV. 20. neutr. सुÇA. 1, 68, 2. — c) *Seidenzeug* VJUTP. 42. — d) *ein best. Baum*, = पट्टिकाव्य = पट्टी = क्रमुक VĪ-ĪASP. zu AK. 2, 4, 3, 21. ÇKDR. — e) N. pr. eines Frauenzimmers SCHIEFNER, Lebensb. 233 (23). — Vgl. चर्मपट्टिका, नल°.

पट्टकिल Inschr. in Journ. of the Am. Or. S. 7, 27, 4. 28, 4. 32, 3. Ueber die Bed. des Wortes s. HALL ebend. 7, 40, N. 29.

पट्टञ्ज (पट्ट + ञ्) n. *eine Art Zeug* (aus Streifen zusammengefügt?) ĠĀTĪDH. im ÇKDR. MBH. 2, 1847. LIA. II, 565.

पट्टेवी (पट्ट + दे°) f. *eine mit der Stirnbinde geschmückte Königin, die Hauptgemahlin des Königs* RġġAN. im ÇKDR. — Vgl. पट्टमहिषी, °राज्ञी.

पट्टन n. (auch H. 971, Sch. und VĪĪASP. beim Schol. zu H. 972) und पट्टनी f. = पत्तन *Stadt* DVIRĪPAK. im ÇKDR. — Vgl. देवपत्नी°, धर्म°.

पट्टमहिषी f. = पट्टेवी WILS.

पट्टरङ्ग n. = पत्तरङ्ग (d. i. पत्तङ्ग = पत्ताङ्ग) *Caesalpina Sappan Lin.* RġġAN. im ÇKDR.

पट्टरञ्जनक n. dass. ebend.

पट्टराज्ञी f. = पट्टेवी Verz. d. Oxf. H. No. 339. Schol. zu KĪTJ. ÇA. 872, 2 v. u.

पट्टला f. = पत्तला *Canton, Gemeinde* HALL in Journ. of the Am. Or. S. 7, 41.

पट्टव *eine Art Zeug* RġġA-TAR. 5, 161. BENFEY vermuthet पट्टञ्ज.

पट्टशाक (पट्ट + शाक) m. n. *eine Art Gemüsepflanze* (नालिता, नाडीच) ÇĀBDAM. und BHĪVAPR. im ÇKDR.

पट्टसूत्रकार (पट्ट - सूत्र + 1. कार) m. *Seidenspinner* COLEBR. Misc. Ess. II, 185.

पट्टर N. pr. einer Gegend gaṇa धूमदि zu P. 4, 2, 127.

पट्टार्का (पट्ट + अर्क f. von अर्क) f. = पट्टेवी RġġAN. im ÇKDR. पट्टारोका WILS.

पट्टि m. pl. N. pr. eines Volkes VP. 195. पत्ति MBH. 6, 375.

पट्टिका s. u. पट्टक.

पट्टिकाव्य (पट्टिका + आख्या) m. *ein best. Baum*. = पट्टी AK. 2, 4, 3, 21.

पट्टिकार m. und °री f. viell. = पट्टसूत्रकार; s. u. कुम्भकार und नापित.

पट्टिकालोध m. *eine Art Lodhra*, = पट्टी, क्रमुक RġġAN. im ÇKDR.

पट्टिकावापक m. R. GORR. 2, 90, 21 nach GORR. *quet che coltivano la pianta lodhra*; eher fehlerhaft für °वापक *Bandweber*.

पट्टिन् m. = पट्टि, पट्टिकालोध SVĀMIN bei BHAR. zu AK. ÇKDR.

पट्टिल m. *eine best. Pflanze*, = पूतिकरञ्ज ĠĀTĪDH. im ÇKDR.

पट्टिलोध m. und °लोधक m. = पट्टिकालोध ÇĀBDAR. im ÇKDR.

पट्टिश m. AK. 3, 6, 3, 21. *ein Speer mit einer scharfen Schneide*: पट्टिशो लौकदपडो यस्तीहपाधारः नुरोपमः VĪĪ. beim Schol. zu BHATJ. 17, 12.

H. 787, Sch. HALĪ. 2, 321 (die Hdschr.). MBH. 3, 11385. 13605. 14553. fg. 4, 1045. 3, 5254. 6, 5277. 5280. SUND. 2, 3. ARġ. 6, 15. R. 4, 54, 22. 6, 27, 24. BHġ. P. 8, 30, 35. DAÇAK. 56, 1 v. u. पट्टिस H. 787. H. ç. 147.

IV. Theil.

Nach VJUTP. 107 ist पट्टिस *eine Waffe mit drei Spitzen*. — Vgl. पट्टिश. पट्टिशिन् adj. *mit einem Paṭṭiça bewaffnet* HARIV. 15114. MBH. 13, 1157. खड्ग° 745.

पट्टिश *eine best. Waffe* Çiva's: त्रिभूलपट्टिशधारिन् HARIV. 10858. Wohl fehlerhaft für पट्टिश und nicht eine Corruption von पट्टिश.

पट्टेरक *Cyperus hexastachyus communis* NIGR. Pa.

पट्टेपाध्याय (पट्ट + उपा°) m. *Ausfertiger von Urkunden* (über Schenkungen u. s. w.): लिलेख पट्टेपाध्यायो न यदा दानपट्टकम् RġġA-TAR. 5, 396.

पट्टेलिका f. *Urkunde* (über eine Schenkung u. s. w.) TRIG. 2, 2, 2. HĪR. 175. — Wohl पट्ट + आवलि.

पट्ट, पैठति (ep. auch med.) DHĪTOP. 9, 45; पपाठः पठिष्यति. 1) *laut hersagen, vortragen* DHĪTOP. पठनाख्यायिका: — रमयिष्ये महीपालम् MBH. 4, 55. इत्येवं मन्त्रमाग्रेयं पठन्त्यो जुहुयाद्विष्णुम् MBH. 2, 1154. R. 1, 24, 14. ÇĀK. 93, 13. VARĪH. BRH. S. 42 (43), 52. 56. KATHĪS. 2, 38. 37, 68. SOM. NAL. 121. RġġA-TAR. 5, 35. PAÑĪAT. 21, 15. कस्मात्साह्यार्दं नालापयसि न च सुभाषितानि पठसि 207, 14. HĪR. 4, 7. BHġ. P. 9, 10, 36. PRAB. 7, 2. VER. in LA. 35, 12. DHĪRTAS. 74, 15. 75, 6. 85, 6. med.: गायत्रीं पठते यस्तु MBH. 3, 8172. 4, 211. 6, 818. 12, 13127. 13, 1295. fg. HARIV. 14381. mit dem acc. einer Gottheit *den Namen der Gottheit laut aussprechen*: यं (विभुं) पठति सदा साध्याश्चित्तपति च योगिनः MBH. 13, 1040. इति मां नामभिर्नित्यं पठत्येव दिवानिशम् HARIV. 14703. पठते यो ऽमैः सर्वैर्गुह्यैर्नामभिरव्ययः 12561. स्मरधं सततं विष्णुं पठधं त्रिशरीरिणम् 14982. — 2) *für sich hersagen* so v. a. *lesen, studiren*: अत उर्ध्वं तु च्छन्दसि श्रुक्तेषु नियतः पठेत् M. 4, 98. 100. 115. एतन्मानवं शास्त्रं भृगुप्रोक्तं पठन्दिजः 12, 126. HARIV. 11164. R. 1, 1, 94. HĪR. I, 15. med. BHġ. P. 7, 10, 46. नटं कुपठितम् *ein Schauspieler, der seine Rolle schlecht einstudirt hat*, HARB. Anth. 3, 2 v. u. — 3) *Etwas vortragen* so v. a. *lehren, in einem Buche Jmd oder Etwas besprechen*, — *erwähnen, benennen, bezeichnen als* (acc.): एवं मशकः पठति LĪTJ. 3, 4, 16. व्याधयः संचारिणा इति वैद्यका पठति KULL. zu M. 3, 7. स्वरभेदाद्धिः पठितः *zweimal erwähnt*, — *aufgeführt* KAÇ. im gaṇa सर्वादि zu P. 1, 1, 27. एतदिच्छाम्यकं श्रोतुं पुराणे यदि पठते MBH. 1, 1438. श्रुतं हि धर्मशास्त्रेषु पठमानं द्विजातिभिः 3, 16649. ऋषभाः शास्त्रपठितास्तथा ब्रह्मचर्याश्च ये 14, 2636. ऋग्वेदपाठपठितं व्रतमेतद्धि दुश्चरम् 12, 13568. यूपाश्च शास्त्रपठितान्दारवान्केमभूषितान् 14, 2540. तावन्तौ पूर्वदेवानां परमौ पठितावृषी 7, 9480. भार्या हि परमो ह्यर्थः पुरुषस्येक पठते 12, 5506. 1512. किरपयगर्भो भगवानेष च्छन्दसि पठते SĪRĪAS. 12, 15. पातालमेतस्य हि पादमूलं पठति BHġ. P. 2, 1, 26. उर्ध्वं तीर्णानि च पठितं विषम् *word für Gift erklärt* सुÇA. 2, 260, 16. केचित्तु तकारास्तमेकं पठति KAÇ. im gaṇa सर्वादि zu P. 1, 1, 27. — 4) *Etwas lernen von* (abl.): याज्ञवल्क्यान्तपीं पठन् BHġ. P. 9, 22, 37.

— caus. पाठयति, अपीपठत्, अपीपठत P. 7, 4, 1, Sch. *sprechen lehren*:

न व्यापारशतेनापि श्रुकवत्पाठते वकः HĪR. Pr. 43. *lesen lehren, unterrichten*: पिता वैरी येन बालो न पाठितः KĪN. 9. बालं प्रह्लादम् — पाठ-

यामासतुः BHġ. P. 7, 5, 2. पञ्च तन्नाण्येतानि रचयित्वा पाठितास्ते राजपुत्राः PAÑĪAT. 5, 11 (ed. ORN. 2, 17).

— intens. oft *hersagen*: तं मन्त्रं पापयते स्म KATHĪS. 37, 73. *fleissig lesen*, — *studiren*: श्रुतिविक्रितवचोभिः पापठद्भिश्च (v. l. पाठवद्भिश्च) विप्रैः VARĪH. BRH. S. 42 (43), 9.